

मागासवर्गीयांकरिता पदोन्नतीसाठी छोट्या
संवर्गातील आरक्षित पदे भरण्याबाबतची
कार्यपध्दती.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीसीसी -२०११/ प्र. क्र. १०५६/११/१६-ब

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय, मुंबई -४०००३२.

दिनांक: १७ ऑक्टोबर, २०१३

वाचा :-

१) शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग क्र. बीसीसी २००८/प्र.क्र.४०७/०८/१६-ब,

दि. २७.१०.२००८

२) शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. बीसीसी -२०११/ प्र. क्र. १०५६/११/१६-ब,

दि. ५ जानेवारी २०१२

प्रस्तावना :-

छोट्या संवर्गामध्ये मागासप्रवर्गाची आरक्षणाची पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती कशी असावी याबाबत संदर्भाधीन क्रमांक -१ येथे नमुद केलेल्या दि.२७.१०.२००८ च्या परिपत्रकानुसार सुचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या . या शासन परिपत्रकास आव्हान देणारी याचिका क्र. ३०७७/२०११ मा. उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल करण्यात आली होती. सदर याचिकेवर मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. २९/९/२०११ रोजी दिलेल्या आदेशान्वये, दि. २७/१०/२००८ रोजीच्या शासन परिपत्रकास, अंतरिम स्थगिती देण्यात आलेली होती. त्यास अनुसरून संदर्भ क्रमांक - २ येथे नमुद केलेल्या शासन निर्णय दि. ५/१/२०१२ अन्वये दि. २७/१०/२००८ च्या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी पुढील आदेश होई पर्यंत स्थगित करण्यात आलेली होती. सदर प्रकरणी मा. उच्च

न्यायालयाने दि. ९ मे, २०१३ रोजी दिलेल्या अंतिम निर्णयानुसार, दि. २७ ऑक्टोबर, २००८ चे शासन परिपत्रक रद्द केले आहे. या न्यायालयीन निर्णयास अनुसरून कार्यवाही करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय

या शासन निर्णयान्वये, संदर्भ क्र. १ येथील दि.२७.१०.२००८ चे शासन परिपत्रक मागे घेण्यात येत आहे.

२. सदर शासन निर्णय सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व विभागप्रमुखांच्या/ नियुक्ती प्राधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणावा.

सदरहू शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१३१०१७१६४५२१७१०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(डॉ.पी.एस.मीना)

अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

१. राज्यपाल यांचे सचिव,
२. मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव,
३. उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव,
४. सर्व मंत्री/राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. मुख्य सचिव,

६. अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव, सर्व मंत्रालयीन विभाग,
७. सर्व विभागीय आयुक्त,
८. सर्व जिल्हाधिकारी,
९. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
१०. प्रबंधक, उच्च न्यायालय, मुळ शाखा, मुंबई,
११. प्रबंधक, उच्च न्यायालय, अपील शाखा, मुंबई,
१२. प्रबंधक, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
१३. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
१४. महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
१५. राज्यातील सर्व महामंडळे आणि उपक्रम यांचे व्यवस्थापकीय संचालक,
१६. सर्व महानगरपालिकांचे आयुक्त,
१७. सर्व मुख्याधिकारी, नगरपरिषदा/नगरपालिका,
१८. संचालक, समाजकल्याण, पुणे,
१९. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक,
२०. संचालक, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे,
२१. संचालक, सेवायोजन, मुंबई,
२२. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर,
२३. महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर,
२४. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२५. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,
२६. सर्व मंत्रालयीन विभागांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख,
२७. सर्व मंत्रालयीन विभाग, ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन मुंबई
२८. निवड नस्ती, कार्यासन १६-ब.